

पोलिस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम सन २०१६ - १७

राज्य पातळीवरुन दि.२२ सप्टेंबर, २०१७ रोजी दैनिक लोकमत वृत्तपत्रामधुन राज्य अल्पसंख्याक आयोगाकडुन माहिती व जनसंपर्क कार्यालयामार्फत प्रसिध्द जाहीरातीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणेसाठी ईच्छुक म्हणून खालीलप्रमाणे नमूद (०३) संस्थांचे प्रस्ताव दि.०३/१०/२०१७ रोजी सायं.५.०० वाजेपर्यंत या कार्यालयास प्राप्त झाले.

१) महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, परभणी.जिंतूर रोड, परभणी. २) आदित्य नागराज चारिटेबल ट्रस्ट, पालम ता.पालम जि. परभणी. ३) कै.बाबासाहेब नाईक शिक्षण प्रसारक मंडळ, प्लॉट ६, अगस्ती कॉलनी, एन.९. सिडको, औरंगाबाद.

उपरोक्त योजने संदर्भात शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग क्र.अवि.वि-२००९/प्र.क्र.१८८/का१, दिनांक २७/०७/२००९ आणि दैनिक लोकमत वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या जाहिरातीनुसार प्रशिक्षण संस्थांच्या निवडीसाठीचे निकष विचारात घेता निकषांच्या अनुषंगाने या कार्यालयास प्राप्त इच्छुक प्रशिक्षण संस्थांचे प्रस्तावांची छाननी व स्थळ पाहणी करण्यात आली. या कार्यालयाकडे प्रस्ताव प्राप्त प्रस्तावाची छाननी आणि स्थळपाहणी करुन सदर प्रस्ताव या कार्यालयामार्फत दि. ०९ ऑक्टोंबर, २०१७ रोजी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले.

त्या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजातील तरुणांकरिता पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग २०१७-१८ अंतर्गत मा. अल्पसंख्याक आयोग, मुंबई यांनी दिनांक ३०/१०/२०१७ रोजीच्या आदेशान्वये महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, परभणी या संस्थेची सदर प्रशिक्षण देण्यासाठी निवड करण्यात आल्याचे या कार्यालयास कळविण्यात आले.

त्यानुसार दि.२१/११/२०१७ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता जिल्हा मुख्यालयातील पोलीस परेड ग्राउंडवर उमेदवाराने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच मा.अल्पसंख्याक आयोगामार्फत सुचित केल्यानुसार प्रशिक्षणार्थींची शारिरीक क्षमता तपासून १०० प्रशिक्षणार्थींची निवड करण्याचे काम जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेमार्फत पुर्ण करुन घेऊन १०० उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.

सदर प्रशिक्षण महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, जिंतूर रोड, परभणी यांची सन २०१७-१८ करिता अल्पसंख्याक समाजातील तरुणांकरिता राबविण्यात येणा-या पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत निवड करण्यात आली आहे. सन २०१६-१७ अंतर्गत १०० उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षण महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, जिंतूर रोड, परभणी येथे दि.११/१२/२०१७ रोजीपासून सुरु करण्यात आले आहे.